

महाराष्ट्र जिल्हा परिषद तर्वताधारणा भविष्य
निवाहि निधी नियम १९६६-सुधारणा

महाराष्ट्र शासन,

ग्राम विकास विभाग,

शासन निर्णय क्रमांक-जीपीएफ १५९/सतीआर १८९/१७

मंत्रालय, मुंबई-४०००३२ दिनांक ५ जून १९६२

शासन निर्णय:- महाराष्ट्र जिल्हा परिषदा तर्वताधारणा भविष्य निवाहि निधी नियम १९६६मधील नियम ११६[१]लील टिप्पनियम[५][अ]नुसार भविष्य निवाहि निधीची रक्कम वर्गणीदाराता देय आल्पानंतर सहा महिन्यार्पर्यताच्या कालावधीताठी व्याज देण्याची तरतुद आहे. या नियमाडालील टिप्पनियम[५]नुसार भविष्य निवाहि निधीची एक वषाच्या कालावधीताठी वर्गणीदाराच्या आवाक्या बाहेरील परिस्थितीमुळे जो प्रशासकीय विलंब झाला असेल त्या विलंबाचा एक वषाच्या कालावधीताठी त्याच देण्याचे अधिकार लेखा अधिका-यांना देण्यांत आले जाईत.

रज्य शासनाच्या महाराष्ट्र तर्वताधारणा भविष्य निवाहि निधी नियम १३ छालील टिप्पनियमे सुधारणा करून वर्गणीदाराच्या विवा ज्यांचे नावे असे अधिकारपत्र देता येते अशा व्यक्तिंच्या आवाक्याबाहेरील परिस्थितीमुळे जो विलंब झालेला असतो, त्या विलंबाच्या कालावधीताठी एक वषाचिक्षा जास्त असला तरी तो रक्कम वर्गणीदाराता ज्या महिन्यार्पत देय होते त्या भविन्याच्या आधीच्या महिन्यार्पत व्याज देण्याची तरतुद करण्यात आलेली आहे. या तरतुदीच्या अनुष्ठाने महाराष्ट्र जिल्हा परिषदा तर्वताधारणा भविष्य निवाहि निधी नियम १९६६मधील नियमांमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव रांतनाच्या विचाराधीन होता. या संबंधात शासन छालील प्रमाणे आदेश देत आहेत.

"महाराष्ट्र जिल्हा परिषदा तर्वताधारणा भविष्य निवाहि निधी

नियम १९६६ मधील नियम ११[५][अ] कुली सधाच्या "टिप्पनियमे एकजी खालील प्रमाणे टिप्पनियमे अंतर्भूत करण्यांत यावी"

"टिप्पनियमे विवा ज्यांचे नावे असे अधिकारपत्र देता येते.

पेक्षा अधिक काळाने देण्यात उढील अधिका-याकडून अधिकृत मंजूरी देण्यांत घेऊल"

१) एक वषाच्या कालावधीपर्यत लेखा अधिकारी"

२) वर्गणीदाराच्या विवा ज्यांचे नावे असे अधिकारपत्र देता येते.

अशा व्यक्तिंच्या आवाक्या बाहेरील परिस्थितीमुळे अधिकृत मंजूरी

देण्यात विलंब झाला असल्याबद्दल लेखा अधिका-याच्या निकट

परिष्ठ अधिका-याने महाराष्ट्रे मुख्य कार्यकारी अधिका-याने स्वतः ही प्रत्यक्ष
हात्ती पठवून घेतल्या नंतर कोणीहीही काळा वाचीपर्याप्त असाम असामीकृत महाराष्ट्रे देश
प्रेस्ल आणि त्यांच्या कायदिलियातील असाम प्रतीक प्रकरणी जेव्हा वाचावात असामी
प्रशासनिक विलंबा तंबेधी तंयांची करण्यात येण्याचे एवजी वाचावात असामी

करणे आवश्यक असेल तर असी कार्यकारी करण्यात येण्याचे एवजी वाचावात असामी
महाराष्ट्र विलंबा परिषदा तंयांची एवजी महिनेद्य निधी नियमाभूष्ये
योग्य ती तुधारणा अथावा करण्यात येण्याचे एवजी ती पर्यंत तंबेधीत अधिकारी याची
वरील तरतुदीची असलेल्याची करावी.

डा. शासन निर्णयी पितृत विभागाच्या भास्तीने त्या विभागाच्या
अनीपद्धारीक तंदर्भ क्रमांक १६५/प्र.क्र. ४३०/१९/८४-१५ दिनांक २१-६-८१
मुलार निर्गमित करण्यात आला आहे.

महाराष्ट्रामधील राज्यपाल यांच्या उल्लेखात असामी

उल्लेखात
(स्म. आर. खिरे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

तंबेधी विभागीय आघुलत

तंबेधी जिल्हा परिषदामधी मुख्य कार्यकारी अधिकारी

तंबेधी जिल्हा परिषदामधी मुख्य लेहांव वित्त अधिकारी

महालेहांवार, महाराष्ट्र-१ मुंबई

महालेहांवार, महाराष्ट्र-२ नागपर

तंबेधी अधिदान अधिकारी, मुंबई

तंबेधी अधिकारी, परिषक, स्थानिक निधी लेहांव मुंबई

तंबेधी अधिकारी, परिषक, स्थानिक निधी लेहांव मुंबईपुणे/नागपर/अंदर्भुवा/अमरावती/

विवाती लेहांव अधिकारी, मुंबई

तंबेधी अधिकारी, संविद

तंबेधी अधिकारी, संविद

तंबेधी रोज्यमंत्री, याचे रुबीय लहाव्यक

तंबेधी परिषद अधिकारी

तंबेधी अधिकारी, निधी विभागीय अधिकारी, मंत्रालय, मुंबई

तिन क्रमांक १३३३

तंबेधी अधिकारी, निधी विभागीय

तंबेधी अधिकारी, निधी विभागीय मंत्रालय, मुंबई

तंबेधी अधिकारी, निधी विभागीय

तंबेधी अधिकारी, निधी विभागीय

*Signature
and Date*